



## वसई-विरार शहर महानगरपालिका अनधिकृत बांधकाम विभाग

२८/१०/२०२२

### प्रेसनोट

#### अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई बाबत

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात दिवाळीच्या काळात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यांवरील कारवाई काही कालावधीकरिता कमी झाली असली तरी दिवाळीच्या समाप्ती नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आज दि. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रभाग समिती बी, सी, एफ व जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गाळ्यांवर, खोल्यांवर तसेच इमारतींवर कारवाई करण्यात आली. एकाच वेळी चार प्रभागात कारवाई करण्याचे निर्देश उप-आयुक्त अजित मुठे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते, त्यानुसार या प्रभागांमध्ये कारवाई करण्यात आली.

प्रभागात होणारी अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पदसिद्ध अधिकारी म्हणून प्रभाग सहा.आयुक्त यांचीच आहे आणि त्याबाबत त्यांनाच सर्वस्वी जबाबदार धरले जाईल असा इशारा आयुक्त श्री.अनिलकुमार पवार यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी घेतलेल्या बैठकीत दिला होता. त्याचप्रमाणे प्रभागात जवळजवळ रोजच कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

आज दि. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी आयुक्त अनिलकुमार पवार व अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या निर्देशानुसार व उप-आयुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली चार प्रभागात अनधिकृत बांधकामांविरुद्ध निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी जवळजवळ ४५०० ते ५००० चौ.फुटांचे बांधकाम तोडण्यात आले.

अनधिकृत बांधकामांबाबत प्रथमतः अनधिकृत बांधकाम होत असल्याचे प्रभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची जबाबदारी ही प्रभागातील अभियंत्यांची असल्याने अभियंत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल अशा आशयाच्या सूचना उप-आयुक्त अजित मुठे यांनी अतिक्रमण विभागातील सर्व अभियंत्यांना दिल्या आहेत.

आज विविध प्रभागातील कारवाई प्रसंगी प्रभाग 'बी' मध्ये प्र.सहा.आयुक्त दयानंद मानकर व त्यांचा कर्मचारी वर्ग, प्रभाग 'सी' मध्ये प्र.सहा.आयुक्त गणेश पाटील व त्यांचे कर्मचारी, प्रभाग 'एफ' मध्ये प्र.सहा.आयुक्त शशिकांत पाटील व त्यांचे कर्मचारी तसेच प्रभाग 'जी' मध्ये सहा.आयुक्त धनश्री शिंदे व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. कारवाई वेळी प्रभाग अभियंते अनुक्रमे साहिल सावे, कुणाल घरत, किशोर पोवार, केयूर पाटील, कल्पेश कडव यांच्यासह अतिक्रमण विभाग प्रमुख, मजूर व एम एस एफ चे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

आयुक्तांच्या आदेशानुसार यापुढेही अशाच कारवाया सुरु राहणार असल्याचे उप-आयुक्त अजित मुठे यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकाम विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका